

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित अनुदान या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार व पवनी या आदिवासी बहुल भागातील विद्युत यंत्रणेचे बळकटीकरण करण्याकरिता रु. ४.४० कोटी निधी रोखीने वितरीत करणेबाबत.
(लेखाशिर्ष-२८०१ ५०८९)

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक :संकिर्ण-२०२४ /प्र.क्र.६४/ऊर्जा-५

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२४

वाचा :-

१. उ.ऊ.का व ख.विभाग शा. नि. क्र: संकिर्ण-२०२३ /प्र.क्र.६४ /ऊर्जा-५, दि. २४.०६.२०२४

२. आदिवासी विकास विभाग शा. नि. क्र: बीयुडी-२०२४/प्र.क्र.०९ /कार्या-६, दि. १५.१०.२०२४.

प्रस्तावना:-

आदिवासी उपयोजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार व पवनी या आदिवासी बहुल भागातील विद्युत यंत्रणेचे बळकटीकरण करण्याकरिता एकूण रु.४.४० कोटी इतक्या रक्कमेस संदर्भाधिन क्र.१ शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

संदर्भित शासन निर्णय क्र.(२) अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत लेखाशिर्ष २८०१ ५०८९ अंतर्गत रु. ४.४० कोटी इतका निधी आदिवासी विकास विभागाने प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव (ऊर्जा) यांना वितरण प्रणालीवर वितरीत केला आहे. त्याअनुषंगाने सदर रु.४.४०,००,०००/- (रु. चार कोटी चाळीस लाख फक्त) निधी महावितरण कंपनीस वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ वर्षात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस अनुदान या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार व पवनी या आदिवासी बहुल भागातील विद्युत यंत्रणेचे बळकटीकरण करण्याकरिता एकूण रु.४.४०,००,०००/- (रु. चार कोटी चाळीस लाख फक्त) महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. या निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या निधीची रक्कम नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार व पवनी या आदिवासी बहुल भागातील विद्युत यंत्रणेचे बळकटीकरण करण्याकरिता खर्च होईल याची दक्षता विभाग स्तरावर ऊर्जा-५ तसेच महावितरण कंपनीने घ्यावी. ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल. तसेच मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत विहित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहिल.
३. वरील बाबींचा खर्च मागणी क्र.टी-५, २८०१, वीज उपमुख्य लेखाशिर्ष-८० सर्वसाधारण, गौणशिर्ष-७९६ जनजाती क्षेत्र योजना, गटशिर्ष-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजना उप गट शिर्ष योजना (०१) (०३) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस अनुदान योजना सांकेतांक (२८०१ ५०८९) (राज्यस्तरीय योजना) (कार्यक्रम) ३५, भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ करिता मंजूर अनुदानातून खर्ची टाकण्यात यावा.
४. सदरची रक्कम अधिदान व लेखा अधिकारी यांच्यामार्फत कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई यांना अदा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून श्रीमती अंकिता बोऱ्हाडे, कक्ष अधिकारी (ऊर्जा-३) व नियंत्रण अधिकारी म्हणून श्री.ना.श्री.कराड, सह सचिव (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर मंजूर झालेली रक्कम रु.४.४०,००,०००/- (रु. चार कोटी चाळीस लाख फक्त) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई येथून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या नावे स्वतंत्ररित्या धनादेश काढून वितरित अथवा NEFT/RTGS Fund Transfer द्वारे निधी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी.
५. सदर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय /उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र इ. माहिती आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवावी.
६. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.
७. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५/०७/२०२४ च्या परिपत्रकातील सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ९ मधील अटीची पूर्तता होत आहे. तसेच अनुक्रमांक १ ते ८ मधील अटी लागू होत नसल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय आदिवासी विकास विभागाने संदर्भित शासन निर्णय क्र. (२) अन्वये मान्यता दिल्यानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४११२६१८०९३१७८१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना. श्री. कराड)
शासनाचे सह सचिव

प्रत:-

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (ऊर्जा)यांचे सचिव
४. मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव
५. मा. मंत्री, आदिवासी विकास विभाग यांचे खाजगी सचिव
६. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
७. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
९. अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
१०. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) मंत्रालय, मुंबई-३२
११. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई
१४. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई.
१५. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, नाशिक व नंदुरबार.
१६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर
१७. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
१८. कोषागार अधिकारी, अहमदनगर, नाशिक व नंदुरबार.
१९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२०. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
२१. अवर सचिव, (अर्थसंकल्प/व्यय-१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२२. कक्ष अधिकारी (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२३. कार्यासन अधिकारी (का.६ व ३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२४. कार्यासन अधिकारी (रोख), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२५. निवड नस्ती (ऊर्जा-५), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२६. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.

शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-२०२४/प्र.क्र.४६/ऊर्जा-५, दि. २४.०९.२०२४ चे सहपत्र

विवरण पत्र “अ”

आदिवासी बहुल क्षेत्रात वीज विषयक कामांकरिता वितरीत करण्यात आलेल्या निधीचा तपशील

(रु. लाखात)

अ. क्र.	कामांचे नाव	लेखाशिर्ष व बाब क्रमांक	प्र.मा.दिनांक	प्र.मा. किंमत	यापुर्वी वितरित निधी	सदर शा.नि.अन्वये वितरीत करण्यात येत असलेली रक्कम
१	नंदुरबार जिल्ह्यातील वाडी पाड्यातील अपारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण झालेल्या घरांचे व सन २०११ च्या जनगणनेनंतरच्या विस्तारीत वाडी पाड्यातील घरांचे पारंपारीक पद्धतीने विद्युतीकरण	२८०१५०८९ बाब-३५ भांडवली मत्तेच्या निर्मिती करिता अनुदान	दि.२६.०२.२०२४	३९८९५.००	३७१६.५६	११८६.८१
२	गमन ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे नवीन उपकेंद्र उभारणे		दि. १३.०३.२०२४	८३८.००	८३.८४	८३.८४
३	नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ मतदार संघातील विविध विद्युतविषयक कामे		दि.१२.०३.२०२४	७४९२.००	७४९.२०	७४९.२०
४	अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील आदिवासी भागातील वाड्यावस्त्यांचे पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण करणे.		दि.१०.०१.२०२४	९७६.९०	२४४.२३	९७.६९
५	नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आदिवासी भागातील विविध विद्युत विषयक कामे करण्याकरिता.		दि. २५.०१.२०२४	८२४.६८	२०६.१७	८२.४६
एकूण:-				रु. ५००२६.५८	५०००.००	२२००.००